

January 24, 2023

To, <b>BSE Limited</b> Phiroze Jeejeebhoy Towers, 25 <sup>th</sup> Floor, Dalal Street, Mumbai – 400 001.  <b>Scrip Code: 512165</b>	To, <b>Metropolitan Stock Exchange of India Limited</b> 205(A), 2 <sup>nd</sup> Floor, Piramal Agastya Corporate Park, Kamani Junction, LBS Road, Kurla (West), Mumbai – 400 070.  <b>Symbol: ABANS</b>
--	--

Dear Sir/Madam,

**Sub: Newspaper Advertisement under Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Pursuant to Regulation 47 and 30 read with Schedule III Part A Para A (12) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of Newspaper Advertisement pertaining to Unaudited Financial Results for quarter ended December 31, 2022, in the following newspapers:

1. Financial Express, in English;
2. Mumbai Lakshdeep, in Marathi;

Please take the above information on record.

Thanking You.

Yours faithfully,

**For Abans Enterprises Limited**

**Shobhan Mandulla**  
**Company Secretary**

Abans Enterprises Limited

Regd. Office: 36, 37, 38A, 3<sup>rd</sup> Floor, 227 Nariman Bhavan, Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai-400021

☎ +91 22 68354100 📠 022 61790010 ✉ compliance@abansenterprises.com 🌐 www.abansenterprises.com

CIN: L74120MH1985PLC035243

**DELHI JAL BOARD: GOVT. OF N.C.T. OF DELHI**  
**OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER(C) DR.X**  
 C/o. Pr. CHIEF ENGINEER (DR)PR-II  
 JAGRITI SPS, KARKARDOOMA X-ING, DELHI-1 10092

SHORT NIT No. 01 /EE(C)Dr.-X/2022-23  
 (PRESS TENDER)

S. No.	Name of work	Estimate Contract Value (ECV) Amount put to tender (Rs.)	Date of release of tender on e-procurement system	Last Date /Time for receipt of tender through e-procurement system
1.	Mak connection of individual houses with the laid house service connection pipe in part of Karawal Nagar and part of Mustafabad Constituencies	23,24,21,043/-	20.01.2023 at 17:20 hours onwards Tender ID No. 2023_DJB_235176_1 dated 20.01.2023	08.02.2023 up to 15:00 hours

Further details, in this regard, can be seen on Delhi Government Web-Site <https://govtprocurement.delhi.gov.in>. Any further corrigendum / addendum / clarification, if any, will be uploaded on website only ISSUED BY P.R.O. (WATER) Sd/- (ANIL TYAGI) Executive Engineer (C) DR-X Advt. No. J.S.V. 457 (2022-23)

**CANARA ROBECO**

**Canara Robeco Mutual Fund**

Investment Manager : Canara Robeco Asset Management Co. Ltd.  
 Construction House, 4th Floor, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001.  
 Tel.: 6658 5000 Fax: 6658 5012/13 www.canararobeco.com CIN No.: U65990MH1993PLC071003

**NOTICE NO. 48**

**Declaration of Dividend/Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") in Canara Robeco Mutual Fund Schemes:**

Notice is hereby given that the Board of Trustees of Canara Robeco Mutual Fund has declared dividend/IDCW in the following schemes, subject to availability of distributable surplus:

Scheme Name	Investment Option	Dividend/IDCW (₹ per unit)	Face Value (₹ per unit)	NAV Per Unit as on 20.01.2023 (₹)
Canara Robeco Short Duration Fund	Regular Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.06	10.00	14.9503
	Direct Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.06	10.00	16.7607
Canara Robeco Conservative Hybrid Fund	Regular Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.10	10.00	13.2963
	Direct Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.10	10.00	15.6144
Canara Robeco Equity Hybrid Fund	Regular Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.62	10.00	85.1400
	Direct Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.60	10.00	104.8000

Pursuant to payment of dividend/IDCW, the NAV of the IDCW option of the schemes would fall to the extent of payout and statutory levy (if any).

Record Date for the purpose of distribution of dividend/IDCW is 27<sup>th</sup> January 2023 or the next business day if the record date happens to be a non-business day. All unit holders, under the abovementioned Plan/Option, whose names appear on the register of unit holders of the Scheme as on the record date, are eligible for the dividend/IDCW.

The Dividend/IDCW declared out of the Distributable Surplus of the abovementioned Schemes will be paid net of tax deducted at source (TDS) as applicable, to those unit holders whose names appear in the register of unit holders as on the Record Date.

Declaration of dividend/IDCW is subject to availability of distributable surplus on the record date/ex-dividend date.

In case the distributable surplus is less than the quantum of dividend/IDCW on the record date/ex-dividend date, the entire available distributable surplus in the Scheme/plan will be declared as dividend/IDCW.

SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF3/CIR/P/2020/194 dated 5<sup>th</sup> October 2020 on review of Dividend option(s)/ Plan(s) in case of Mutual Fund Schemes shall be applicable for calculation of distributable surplus.

In view of individual nature of tax consequences, each investor is advised to consult his/her own professional financial/tax advisor.

Unit holders are requested to visit [www.canararobeco.com](http://www.canararobeco.com) to claim their Unclaimed Redemption & Dividend/IDCW amounts and follow the procedure prescribed therein.

For and on behalf of Canara Robeco Asset Management Company Ltd.  
 (Investment manager for Canara Robeco Mutual Fund)

Date: 23-01-2023  
 Place: Mumbai

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

**DELHI JAL BOARD : GOVT. OF N.C.T. OF DELHI**  
**OFFICE OF THE ADDITIONAL CHIEF ENGINEER (M-8)**  
**EXECUTIVE ENGINEER (TENDERING)-M8 OHT BERIWALA BAGH,**  
**SUBHASH NAGAR, NEW DELHI-110064**

PRESS NIT No. 597 /EE(T)-M 8/ (2022-23)

S. No.	Name of Item	Amount put to tender	Earnest Money Deposit (Rs.)	T / Fee	Last date/Time of receipt of tender through e-Procurement Solution
1	Interconnection of tubewell line from Najafgarh drain near police pocket to Chandela Park Khayala in Rajouri Garden constituency AC-27 under ACE (M)-8	Rs. 96,45,701/-	Rs. 79,000/-	Rs. 500/-	06.02.2023 up to 3:00 PM
2	Improvement of Sewerage system by providing new outfall -regarding of existing sewer lines by 300 mm dia sewer pipe in Krishna Park extension and L-2 block Mahavir Nagar, Tikla Nagar in ward No. 14-S Tikla Nagar Constituency AC 29 under EE(M)-29	Rs. 95,10,992/-	Rs. 70,500/-	Rs. 500/-	06.02.2023 up to 3:00 PM

NIT for publishing in daily leading News Papers, can view this particular statement in detail Website <https://govtprocurement.delhi.gov.in>  
 ISSUED BY P.R.O. (WATER) Sd/- (PRADEEP GARG) Executive Engineer (TENDERING) M-08 Advt. No. J.S.V. 456 (2022-23)

**ABANS**  
**Abans Enterprises Limited**  
 CIN: L74120MH1985PLC035243  
 Regd. Office: 36/37/38A, 3rd Floor, 227, Nariman Bhavan, Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai - 400 021.  
 Tel No.: 022 - 6835 4100, Fax: 022 - 6179 0010  
 Email: [compliance@abansenterprises.com](mailto:compliance@abansenterprises.com) | Website: [www.abansenterprises.com](http://www.abansenterprises.com)

**EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022**

Sr. No.	Particulars	(Rs. in Lacs except earnings per share)		
		Quarter ended 31.12.2022 (Unaudited)	Nine Months ended 31.12.2022 (Unaudited)	Quarter ended 31.12.2021 (Unaudited)
1	Total income from operations (net)	44,514.67	1,52,399.63	97,907.32
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	537.77	1,685.49	593.67
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	537.77	1,685.49	593.67
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	401.87	1,629.36	574.26
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss for the period after tax) and Other Comprehensive Income (after tax)	522.03	2,411.88	570.59
6	Equity Share Capital	1,394.98	1,394.98	1,394.98
7	Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic : 2. Diluted:	2.88 2.88	11.68 11.68	4.12 4.12

Note:  
 a) The above results for the quarter and nine months ended December 31, 2022 have been reviewed by the Audit Committee Meeting held on January 23, 2023 and approved by the Board of Directors in their meeting held on January 23, 2023.  
 b) Additional information on standalone financial results is as follows:

Sr. No.	Particulars	(Rs. in Lacs)		
		Quarter ended 31.12.2022 (Unaudited)	Nine Months ended 31.12.2022 (Unaudited)	Quarter ended 31.12.2021 (Unaudited)
1	Revenue from Operations	1,452.63	2,352.77	2,676.34
2	Profit before Tax	198.06	151.33	-61.96
3	Profit after tax	148.22	113.35	-32.30
4	Total Comprehensive Income for the period	148.22	113.35	-32.30

c) The above is an extract of the detailed format of quarter/nine months ended financial results (standalone and consolidated) filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the quarter/nine months ended financial results are available on the stock exchanges website i.e. BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and MSEI Limited ([www.msei.in](http://www.msei.in)) and on Company's website ([www.abansenterprises.com](http://www.abansenterprises.com)).

Place: Mumbai  
 Date: January 23, 2023

For Abans Enterprises Limited  
 Sd/-  
**Abhishek Bansal**  
 (Chairman and Managing Director)

**Markfed Punjab**  
**THE PUNJAB STATE COOPERATIVE SUPPLY & MARKETING FEDERATION LTD.**  
**"MARKFED HOUSE" PLOT-4, SECTOR 35-B, CHANDIGARH**

The Punjab State Cooperative Supply & Marketing Federation Limited invites online tenders for the purchase of the following items for One year purchase contract for supply at Markfed Cattlefeed and Allied Industries, Kapurthala and Gidderbaha as under:

- Rice Bran Extraction
- Rice Bran

The tender can be submitted upto 28.01.2023 upto 11.30 A.M. and will be opened at 03.00 P.M. on 30.01.2023 in presence of supplier's or their representative who wish to be present. The quantity to be procured in tender will be mentioned on the e-tender document to be uploaded on the site [eproc.punjab.gov.in](http://eproc.punjab.gov.in). The tender form fee and earnest money shall have to be deposited by online mode only.

Managing Director  
 Markfed

**SALE NOTICE**  
**SCOPE PROPERTIES PRIVATE LIMITED**  
 (In Liquidation)  
 Liquidator: Mr. Suresh Kannan  
 Liquidator Add: E-10A, Kailash Colony, Greater Kailash - I, New Delhi-110048  
 Email: [assetsale2@aaainsolvency.in](mailto:assetsale2@aaainsolvency.in), [suresh.kannan@aaainsolvency.com](mailto:suresh.kannan@aaainsolvency.com),  
**Mob. - 8800865284** (Mr. Wasim / Mr. Puneet Sachdeva)

**E-Auction**  
 Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016  
**Date and Time of E-Auction: 17th February, 2023 at 3.00 pm to 5.00 pm**  
 (With unlimited extension of 5 minutes each)  
**Last Date of EMD submission: 15th February, 2023**  
 Last date for Submission of Eligibility Documents by prospective bidder: 24th January, 2023 to 11th February, 2023

Sale of Assets and Properties owned by Scope Properties Private Limited (in Liquidation) forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Bench Chennai vide order dated 27th January, 2021. The sale will be done by the undersigned through the e-auction platform <https://nbid.nsl.com.in/app/login>.

Description of the Asset to be sold	Block	Reserve Price (INR)	Initial (INR)	Incremental Value
Commercial Property (Freehold) Prime Commercial Office Space located at 4 Road Junction, "ROYAL CORNER" 3rd Floor, (entire floor plate) "No.182" Lalbagh Road, Bangalore - 560027. Total SBA is 8,000 Sq. Ft. (USD 3,000 s ft) along with 8 covered car parking in the basement.	A	3.65 Cr.	36.5 Lakhs	3 Lakhs

The E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" through approved service provider i.e. NeSL (National E-Governance Services Ltd) and the terms and conditions shall be referred to at the website of the service provider i.e. <https://nsl.com.in/auction-notices-under-ibcl> and at the website of AAA Insolvency Professionals LLP i.e. <https://insolvencyandbankruptcy.in/public-announcement/scope-properties-pvt-ltd/> and on the website of IBI as well.

Sd/-  
**Suresh Kannan**  
 Liquidator in the matter of Scope Properties Private Limited  
 Place: Bangalore  
**IBBI Regn. No.:** IBBI/PA-001/IP-P01434/2018-2019/12277  
**Address:** E-10A, Kailash Colony, Greater Kailash - I, New Delhi - 110048  
**Email:** [assetsale2@aaainsolvency.in](mailto:assetsale2@aaainsolvency.in), [suresh.kannan@aaainsolvency.com](mailto:suresh.kannan@aaainsolvency.com)  
**Contact Person:** Mr. Wasim / Mr. Puneet Sachdeva: +91-8800865284

**FORM G**  
**INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR AEGIS MEDICINES PRIVATE LIMITED HAVING MANUFACTURING FACILITIES AT MIDC, AURANGABAD, MAHARASHTRA (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)**

**RELEVANT PARTICULARS**

1 Name of the corporate debtor along with PAN/CIN/LFPNo.	Aegis Medicines Private Limited U99999PN1993PTC073083
2 Address of the registered office	A-502 Kumar Gulmohar CTS No. 1436 Survey No. 70A/1/2/B Wanowrie, Pune, Maharashtra - 411040.
3 URL of website	N/A.
4 Details of place where majority of fixed assets are located	Plot No. C-7, Shendra Five Star Industrial Area, MIDC, Aurangabad - 431154
5 Installed capacity of main products/services	N/A.
6 Quantity and value of main products/services sold in the last financial year	N/A.
7 Number of employees/workmen	N/A.
8 Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:	1. Private/Public Limited Company, LLP Body Corporate (Body Corporates), whether incorporated in India or outside India & Individual Investors/ Consortium Applicants: Minimum Net Worth as on 31.03.2022 of Rs. 5 crores or more 2. Financial Institutions (FI) Funds / Private Equity (PE) Investors / ARCs: Minimum Assets under Management or Committed Funds as on 31.03.2022 of Rs. 100 crores or more Further details are available on request to the Resolution Professional through e-mail <a href="mailto:eoi.aegismedicines@gmail.com">eoi.aegismedicines@gmail.com</a>
9 Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	
10 Last date for receipt of expression of interest	23.02.2023
11 Date of issue of the provisional list of prospective resolution applicants	04.03.2023
12 Last date for submission of objections to the provisional list	09.03.2023
13 Process email id to submit EOI	<a href="mailto:eoi.aegismedicines@gmail.com">eoi.aegismedicines@gmail.com</a>

Date: 24-01-2023  
 Place: Mumbai

Sd/-  
**Mr. Girish Siriram Junaja**  
 IBBI/PA-001/IP-P00999/2017-18/11646  
**AFA Details:** AA1/11646/02/200323/103990 valid till 20.03.2023  
**Registered Address:** 22, Dignity Apartments, Bon Bon Lane, 7 Bungalows, Versova, Andheri (West), Mumbai - 400053  
**For Aegis Medicines Private Limited**

**VIVIMED LABS LIMITED**  
 (CIN:L02411KA1988PLC009465)

Registered office: Plot No.78-A, Kolhar Industrial Area, Bidar-585403, Karnataka  
 Corporate office: North End, Road No.2, Banjara Hills, Hyderabad - 34, Telangana  
 Tel No.: 91-40-6608 6608, Fax No.: 91-40-6608 6699  
 E-mail: [Yugandhar.Kopparthi@vivimedlabs.com](mailto:Yugandhar.Kopparthi@vivimedlabs.com)

**NOTICE OF 33<sup>rd</sup> ANNUAL GENERAL MEETING (AGM), E-VOTING INFORMATION AND BOOKCLOSURE**

NOTICE is hereby given that the 33<sup>rd</sup> Annual General Meeting of the Members of the Company will be held at the Plot No.78-A, Kolhar Industrial Area, Bidar-585403 on Friday, February 17, 2023 at 12:30 p.m. to transact the Business, as set out in the Notice of AGM. The Company has completed dispatch of Annual Report of the Company for 2020-21 along with the Notice of the AGM on or before Tuesday, January 17, 2023 (through E-mail). Notice of the AGM is available on the website of the Company [www.vivimedlabs.com](http://www.vivimedlabs.com) and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) [www.evotingindia.co.in](http://www.evotingindia.co.in), websites of the Stock Exchanges <http://www.bseindia.com> and <http://www.nseindia.com>.

Pursuant to Section 91 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will be maintained from Monday, February 13, 2023 to Friday, February 17, 2023 (Both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of Securities And Exchange Board of India (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM (remote e-voting), provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) and the business may be transacted through such voting.

The remote e-voting period shall commence from 9:00 a.m. (IST) on Tuesday, February 14, 2023 and ends at 5:00 p.m. (IST) on Thursday, February 16, 2023, after which voting shall not be allowed. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently.

The facility for voting through Ballot shall also be made available at the AGM and Members attending the meeting who have not cast their votes by remote e-voting prior to the meeting shall be able to exercise their right to vote at the meeting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on February 11, 2023 (cut-off date). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or ballot form or voting at the AGM.

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request to [aa@athiconsultants.com](mailto:aa@athiconsultants.com). However, if you are already registered with CDSL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" option available on [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com).

Mr. V.S.S.Rao, Practicing Company Secretary (Membership No.5868, CP No.2886), has been appointed by the Board of Directors of the Company as Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process as well as voting at the Meeting, in a fair and transparent manner.

In case of queries/grievances with regard to remote e-voting, contact M/s. Aarthi Consultants Pvt. Ltd. Registered Office: 1-2-285, Madhavadra, Hyderabad-500029, Phone: 040-27638111/27634445, E-mail: [info@athiconsultants.com](mailto:info@athiconsultants.com) or [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) or [Yugandhar.kopparthi@vivimedlabs.com](mailto:Yugandhar.kopparthi@vivimedlabs.com).

By Order of the Board  
 For Vivimed Labs Limited  
 Sd/-  
**Yugandhar Kopparthi**  
 Company Secretary

Place: Hyderabad  
 Date: 17.01.2023

**GOOD VALUE IRRIGATION LIMITED**  
 Registered Office: 3rd Floor, Industrial Assurance Building, Churchgate, Mumbai- 400020  
 Tel. No. +91- 022-22820663; E-mail: [goodvalueirrigationltd@gmail.com](mailto:goodvalueirrigationltd@gmail.com); Website: [www.gvil.co.in](http://www.gvil.co.in)  
 CIN: L74999MH1993PLC074167

**PRE-OFFER ADVERTISEMENT AND CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT UNDER REGULATION 18(7) IN TERMS OF SEBI (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011**

This Pre-Offer Advertisement and Corrigendum to the Detailed Public Statement is issued by Kunvarji Fintstock Private Limited (Manager to the Offer), for and on behalf of Mr. Rahul Anand Rao Bhargava (Acquirer) pursuant to regulation 18(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended (SEBI (SAST) Regulations, 2011), in respect of the Open Offer to acquire 40,28,390 (Forty-Six Lakh Twenty-Eight Thousand Three Hundred and Ninety) Equity Shares of ₹ 0.10/- each of Good Value Irrigation Limited (Target Company or TC) representing 28% of the Voting Capital of the Target Company. The Detailed Public Statement (DPS) with respect to the aforementioned Open Offer was made on November 21, 2022, in Financial Express (English), Mumbai Lakshadweep (Marathi) and Jansatta (Hindi).

Shareholders of the Target Company are requested to kindly note the following:

- Offer Price:** The Offer is being made at a Price of ₹ 0.10/- (Rupees Ten Paise only) per Equity Share, payable in cash and there has been no revision in the Offer Price.
- Recommendations of the Committee of Independent Directors:** A Committee of Independent Directors of the TC ("IDC") published its recommendation on the offer on January 23, 2023, in Financial Express (English), Mumbai Lakshadweep (Marathi) and Jansatta (Hindi). The IDC is of the opinion that the Offer Price to the Public Shareholders of the Target Company is fair and reasonable and is in line with SEBI (SAST) Regulations, 2011. Public Shareholders may, therefore, independently evaluate the offer and take an informed decision.
- This Offer is not a competing offer in terms of Regulation 20 of the SEBI Takeover Regulations.
- The Letter of Offer (LoF) was mailed on January 18, 2023, to all the Public Shareholders of the Target Company, whose E-Mails IDs are registered and physical copies were dispatched on January 18, 2023, to all the Public Shareholders of the Target Company who are holding Physical Equity Shares and non-email registered shareholders as appeared in its Register of Members on January 11, 2023. ("Identified Date").
- Please note that a copy of the LOF (which includes the Form of Acceptance) is also available on the websites of SEBI ([www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in)), the Target Company ([www.gvilco.com](http://www.gvilco.com)), the Registrar to the Offer ([www.purvashare.com](http://www.purvashare.com)), the Manager to the Offer ([www.kunvarji.com](http://www.kunvarji.com)) and BSE ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)), from which the Public Shareholders can download/print the same.
- There are currently no outstanding convertible instruments to be converted into Equity Shares of the Target Company at a future date. There has been no merger/de-merger or spin-off in the Target Company during the past three years.
- Instructions for Public Shareholders:  
**A. In case of Equity Shares are held in Physical Form:**  
 The Public Shareholders who are holding Physical Equity Shares and intend to participate in the Open Offer shall approach the seller broker. The seller broker should place bids on the Designated Stock Exchange platform with relevant details as mentioned on physical shares certificate(s). The selling broker shall print TRS generated by the exchange bidding system. TRS will contain the details of the order submitted folio no., certificate no., Dist.no., the number of Equity Shares etc. and such Equity Shareholders should note Physical Equity Shares will not be accepted unless the complete set of documents as mentioned on page 22 is submitted. Acceptance of the Physical Equity Shares for the Open Offer shall be subject to verification by the Registrar & Transfer Agent (RTA). On receipt of the confirmation from the RTA, the bid will be accepted otherwise it would be rejected and accordingly the same will be depicted on the Exchange platform.  
**B. In case of Equity Shares are held in the Dematerialized Form:** eligible person(s) may participate in the offer by approaching their respective selling broker and tender shares in the Open Offer as per the procedure mentioned on page 22 of the letter of offer.  
**C. Procedure for tendering the Shares in case of non-receipt of the Letter of Offer**  
 In case of non-receipt of the LOF, the Public Shareholders holding the Equity Shares may download the same from the websites of SEBI at [www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in), Manager to the Offer at [www.kunvarji.com](http://www.kunvarji.com), the Registrar to the Offer at [www.purvashare.com](http://www.purvashare.com) and BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com). Alternatively, they may participate in the Offer by providing their application in plain paper in writing signed by all Shareholder(s), stating name, address, the number of Equity Shares held, client ID number, DP name, DP ID number, Folio No. certificate no., Dist.no., no. (in case of physical shares) number of equity shares tendered and other relevant documents and other relevant documents as mentioned on page 23 of the LOF.
- The Draft Letter of Offer was submitted to SEBI on November 21, 2022, in accordance with Regulation 16(1) of the SEBI (SAST) Regulations, 2011. All observations from SEBI via letter number SEBI/HO/CFD/CFD-RAC-DCR1/P/OW/2022/1501 dated January 03, 2023, which was received on January 09, 2023, have been duly incorporated in the Letter of Offer, according to Regulation 16(4) of the SEBI (SAST) Regulations, 2011.
- There have been no other material changes in relation to the Offer, since the date of the Public Announcement on November 19, 2022, save as otherwise disclosed in the DPS and the Letter of Offer.
- As of date, to the best of the knowledge of the Acquirer, no statutory approvals are required for the Offer except as mentioned in the Letter of Offer.
- The Open Offer will be implemented through Stock Exchange Mechanism made available by the Stock Exchanges in the form of a Separate Window (Acquisition Window) as provided under the SEBI (SAST) Regulations, 2011 and SEBI circular CIR/CFD/POLICY/CELL/1/2015 dated April 13, 2015 as amended via SEBI circular CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 09, 2016. The Acquirer has through whom the purchases and settlement of the Open Offer shall be made during the Tendering period. The detailed procedure for tendering of shares is given in para 9 "Procedure for Acceptance and Settlement" of the Letter of Offer.

**Revised Schedule of Activities:**

ACTIVITY	DATE AND DAY (AS MENTIONED IN DLOF)	DATE AND DAY (AS MENTIONED IN LOF)
Public Announcement (PA) Date	19/11/2022 Saturday	19/11/2022 Saturday
Publication of Detailed Public Statement (DPS) in the newspapers	25/11/2022 Friday	25/11/2022 Friday
Filing of the Draft Letter of Offer with SEBI	01/12/2022 Thursday	01/12/2022 Thursday
Last date for Public Announcement of a competing offer	16/12/2022 Friday	16/12/2022 Friday
Identified Date*	25/12/2022 Friday	11/01/2023 Wednesday
Letter of Offer to be dispatched to Shareholders	02/01/2023 Monday	18/01/2023 Wednesday
Last date by which the committee of the Independent Directors of the Target Company shall give its recommendation	05/01/2023 Thursday	23/01/2023 Monday
Last date for upward revision of the Offer Price and/or the Offer Size	06/01/2023 Friday	24/01/2023 Tuesday
Date of publication of offer opening Publication Announcement	06/01/2023 Friday	24/01/2023 Tuesday
Date of commencement of Tendering Period (Offer Opening Date)	09/01/2023 Tuesday	25/01/2023 Wednesday
Date of expiry of Tendering Period (Offer Closing Date)	20/01/2023 Friday	08/02/2023 Wednesday
Last Date for completion of all requirements including payment of consideration	06/02/2023 Monday	22/02/2023 Wednesday

\*Identified Date is only for the purpose of determining the Equity Shareholders of the Target Company as on such date to whom the Letter of Offer would be sent. It is clarified that all the Shareholders holding Equity Shares of the Target Company (registered or unregistered) (except all the Acquirer, Sellers and Promoter and Promoter group of the Target Company) are eligible to participate in this Offer at any time before the closure of this Offer.

The Acquirer accepts full responsibility for the information contained in this advertisement and also for the obligations of the Acquirer as laid down in SEBI (SAST) Regulations 2011. This Advertisement will also be available on SEBI's website at [www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in).

Issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirer

**KUNVARJI FINSTOCK PRIVATE LIMITED**  
 Block B, First Floor, Siddhi Vinayak Towers, Off S. G. Highway Road, Mouje Makarba, Ahmedabad, Gujarat - 380061  
**SEBI Reg. No.:** MB/INM00012564  
**Email ID:** [niraj.thakkar@kunvarji.com](mailto:niraj.thakkar@kunvarji.com);  
**Website:** [www.kunvarji.com](http://www.kunvarji.com)  
**Contact Person:** Mr. Niraj Thakkar / Mr. Ronak Dhruve  
**Tel. No.:** 079- 66669000

For and on behalf of the Acquirer  
 Sd/-  
**Mr. Rahul Anand Rao Bhargava**

Date: 24/01/2023  
 Place: Punjab

**Baroda BNP PARIBAS MUTUAL FUND**  
 Investment Manager: Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC)  
 Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: Crescenzoo, 7<sup>th</sup> Floor, G-Block, Bandra Kuria Complex, Bandra - East, Mumbai - 400 051.  
 Website: [www.barodabnpbaribasmf.in](http://www.barodabnpbaribasmf.in) - Toll Free: 18002670189

**NOTICE NO. 05/2023**

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

## श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

**SHRIRAM HOUSING FINANCE**  
**नोंदणीकृत कार्यालय:** कार्यालय क्र.१२३, अंगणा नायकन स्ट्रीट, वेवई-६०००१९. **शाखा कार्यालय:** साईएचए कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.१०, ६वा मजला, गुरु हरगोविंद सिंगी मार्ग, चकला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. **वेबसाईट:** www.shriramhousing.in

### सांकेतिक ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरिटीयोजनेन अॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेट्स् अॅन्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अॅन्ड २००२ (सदर कायदा) अंतर्गत श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (एसएचएफएल) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रकम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार यांना मागणी सूचना वितरित केली होती.

कर्जदार यांनी वर नमुद केलेली रकम भरण्यास असमर्थ उरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांतर्गत मालमतेचा सांकेतिक ताबा दि.२०.०१.२०२३ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, मालमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमतेसह कोणताही व्यवहार केलेला असल्यास देय असलेली रकम तसेच त्यावरील पुढील व्याजासह संपुर्ण रकम श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडे जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची ततूद आहे.

### कर्जदारांचे नाव व पत्ता

१) श्री. मधु आनंद शाह ... कर्जदार क्र. १  
 पत्ता: ए-१३, मेफेअर गार्डन ए-१३, लिटल गिम्बळ रोड, मलबार हिल मुंबई, मुंबई, महाराष्ट्र-४००००६

दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.३०३ आणि ३०४, ३रा मजला, ए विंग, गगनगिरी हिल्स, फेज-१, सखे क्र.२३, हिस्सा क्र.२२, सीटीएस क्र.४२८९, खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, महाराष्ट्र-४१०२०३

दुसरा पत्ता: मेठा टाईल्स प्रा.लि., श्री. मधु आनंद शाह - संचालक - यांचे मार्फत पत्ता: आय-२५, मजला २, प्लॉट क्र.२२७, नरीमन भवन, विनायक कुमार शाह मार्ग, एनसीपीए नरीमन पॉईंट-४०००२१.

२) श्रीमती कुंती संजय शाह, संजय शाह यांची पत्नी ... कर्जदार क्र. २  
 पत्ता: ए-१३, मेफेअर गार्डन ए-१३, लिटल गिम्बळ रोड, मलबार हिल मुंबई, मुंबई, महाराष्ट्र-४००००६

३) श्री. श्रीकांत कुमार, ठाकूर प्रसाद यांचा मुलगा ... कर्जदार क्र. ३  
 पत्ता: ए-०१, तळमजला, ओमकार साईट्स, टिटावाळा पश्चिम, टिटावाळा पोलीस स्टेशनच्या पुढे, अभिलाषा पार्कजवळ, ठाणे-४२१६०५.

दुसरा पत्ता: मेठा अक्सिड प्रा.लि., वरिष्ठ लेखा व्यवस्थापक यांचे मार्फत, २५, नरीमन भवन, नरीमन पॉईंट, मुंबई, एनसीपीएजवळ, मुंबई-४०००२१.

### मागणी सूचनेनुसार देय रकम

कर्ज खाते क्र.एसएचएलएचएमबी००००१६४ अंतर्गत दि.११.११.२०२२ रोजी देय रकम रु.३९८९१५/- (रुपये अडतीस लाख अठ्ठाणाव हजार एकशे चोपन्न फक्त) तसेच सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत कारररारने पुढील व्याजासह जमा करावी.

१३(२) सूचना दिनांक: १४.११.२०२२

रिकस्टर्ड पोस्टाने १३(२) सूचना पाठविली/वितरित केली दिनांक: १६.११.२०२२

टिकाप: खोपोली

दिवानक: २०.०१.२०२३

सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

मयुख डिलट्रेड लिमिटेड									
नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१०१, ५वा मजला, डिव्हलन रोड कोहोली, दग मॉडि रोड, महादेव नगर, कांदिवली (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००६७. वेबसाईट:www.mayukh.co.in, ई-मेल:info@mayukh.co.in									
३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही एकमेव व एकत्रित अलेखापरिशीत वित्तीय निकषांचा अहवाल (रु.लाखात)									
अ. क्र.	तपशील	एकमेव				एकत्रित			
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
		३१.१२.२२	३०.०९.२२	३१.१२.२१	३१.०३.२२	३१.१२.२२	३०.०९.२२	३१.०३.२२	
		अंशकालीन	अंशकालीन	अंशकालीन	अंशकालीन	अंशकालीन	अंशकालीन	अंशकालीन	
१	कार्यालयालातून एकूण उत्पन्न	७२.७०	४२.५९	२०.४८	१५४.३६	७२.७०	४२.५९	१५४.३६	
२	एकूण खर्च	४४.३४	२७.६६	५२.९२	१५२.९१	४४.३४	२७.६६	१५२.९१	
३	अवघादानेक व/वा कटपुर्ण निव्वळ नफा/(तोटा)	२८.३७	१४.९३	-३२.४४	२.२५	२८.३७	१४.९३	२.४५	
४	अवघादानेक बाबत कर्तार निव्वळ नफा/(तोटा)	२०.९९	१५.०४	-३२.४४	१.६८	२०.९९	१५.०४	१.६८	
५	भरणा केलेले संपन्न भांडवल	३२०.००	३२०.००	३२०.००	३२०.००	३२०.००	३२०.००	३२०.००	
६	मुल्या प्रतिमान	५/-	५/-	५/-	५/-	५/-	५/-	५/-	
७	उत्पन्न प्रतिमान								
८	सीमिकृत	०.३३	०.५७	-०.५५	०.०३	०.३३	०.५७	०.०३	
		०.३३	०.५७	-०.५५	०.०३	०.३३	०.५७	०.०३	

टिप: सीबी (लिस्टिंग अॅन्ड अदर डिस्क्लोजर रिग्युलेशन्स) प्रकृतेन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय अलेखापरिशीत वित्तीय निकषांचे (एकमेव व एकत्रित) सविस्तर नमुदयातील उपाय आहे. सदर एकमेव व एकत्रित वित्तीय निकषांचे लेखापालीने पुनर्विचारित करण्यात आले आणि दिनांक २३ जानेवारी, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या संमते मध्य कळण्यात आले.

मयुख डिलट्रेड लिमिटेडकरिता सही/- मित लक्ष्मणकुमार ब्रह्मचर्य व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०६/२०२००

## ABANS

### अबन्स एन्टरप्रायझेस लिमिटेड

सीआयएन: L74120MH1985PLC035243

नोंदणीकृत कार्यालय: ३६/३७/३८ए, ३रा मजला, २२७, नरिमान भवन, बँकवे रेल्वेभेगन, नरिमान पॉईंट, मुंबई - ४०० ०२१.

दूर. क्र.: ०२२-६८७४ ४९००, फॅक्स क्र.: ०२२-६१७९ ००१०

ई-मेल: compliance@abansenterprises.com | वेबसाईट: www.abansenterprises.com

### दि. ३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही / नऊमाहीकरिताच्या अलेखापरिशीत एकत्रित वित्तीय निकषांचा सारांश

(रु. लाख, उत्पन्न प्रतिशेअर वाळात)

अ. क्र.	तपशील	तिमाहीअखेर		
		३१.१२.२०२२ (अलेखापरिशीत)	३१.१२.२०२१ (अलेखापरिशीत)	३१.१२.२०२१ (अलेखापरिशीत)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४४,५९४.६७	१,५२,३९९.६३	९७,९०७.३२
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अघादानेक व/वा अतिविशेष बाबींबद्द)	५,३७.७७	१,६८५.४९	५,२३.६७
३	कर्पूय कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अघादानेक व/वा अतिविशेष बाबींपचात)	५,३७.७७	१,६८५.४९	५,२३.६७
४	करपचात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अघादानेक व/वा अतिविशेष बाबींपचात)	४०१.८७	१,६२९.३९	५७४.२६
५	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपचात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपचात) यांचा समावेश)	५,२२.०३	२,४१४.८८	५,७७.५९
६	समागण भांडवल	१,३४४	१,३४४	१,३४४
७	अन्य समागण (जुन बाबींच्या लेखापरिशीत ताळेबंदामध्ये दाखविल्यानुसार पुनर्वित्यांकन राखीव वाळगत)	-	-	-
८	उत्पन्न प्रतिशेअर (दराना मूळ प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)	२.८८	११.६८	४.१२
		२.८८	११.६८	४.१२

टीप: १) दि. ३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या वरील निकषांचे लेखापरिशीत सवितीद्वारे दि. २३.०१.२०२३ रोजी आयोजित संमतेचे पुनरवलोकन करण्यात आले आहे व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २३.०१.२०२३ रोजी आयोजित संमतेचे त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

बी) स्थयी वित्तीय निकषांवरील अतिरिक्त माहिती सादरिल्याप्रमाणे आहे:

अ. क्र.	तपशील	रु. (लाख)		
		तिमाहीअखेर	नऊमाहीअखेर	तिमाहीअखेर
		३१.१२.२०२२ (अलेखापरिशीत)	३१.१२.२०२१ (अलेखापरिशीत)	३१.१२.२०२१ (अलेखापरिशीत)
१	परिचालनातून मासूल	१,४५२.६३	२,३५२.७७	२,६७६.३६
२	कर्पूय व नफा	११९.०६	१५१.३३	-६१.९४
३	करपचात नफा	१४८.२२	११३.३५	-३२.३०
४	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१४८.२२	११३.३५	-३२.३०

सी) वरील निर्दिष्ट विवरणे हे सेबी (सूची व अन्य विमोचन आदेशांनुसार) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेल्या तिमाही/नऊमाहीअहवालाच्या वित्तीय निकषांच्या (स्थयी व एकत्रित) किंमत प्रकृत्यास सारांश आहे. तिमाही व नऊमाहीअहवालाच्या वित्तीय निकषांच्या संपूर्ण तपशील स्टॉक एक्सचेंजकडे वेबसाईट अर्थात बीएसई लिमिटेड [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व एएसई लिमिटेड ([www.mseil.in](http://www.mseil.in)) वर तसेच कंपनीची वेबसाईट [www.abansenterprises.com](http://www.abansenterprises.com) वरील उपलब्ध आहे.

अबन्स एन्टरप्रायझेस लिमिटेड करिता सही/- अधिपक वनमल (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक)

टिकाप: मुंबई दिनांक: २३.०१.२०२३

## GOOD VALUE IRRIGATION LIMITED

Registered Office: 3rd Floor Industrial Assurance Building, Churchgate, Mumbai-400020  
 Tel. No. +91- 022-22820663; E-mail: goodvalueirrigationtd@gmail.com; Website: www.gvill.co.in  
 CIN: L74999MH1993PLC074167

### PRE-OFFER ADVERTISEMENT AND CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT UNDER REGULATION 18(7) IN TERMS OF SEBI (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011

This Pre-Offer Advertisement and Corrigendum to the Detailed Public Statement is issued by Kunvarji Finstock Private Limited (Manager to the Offer), for and on behalf of Mr. Rahul Anandrao Bhargav (Acquirer) pursuant to regulation 18(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended (SEBI (SAST) Regulations), in respect of the Open Offer to acquire 42,290 (Forty-Six Thousand Two Hundred and Ninety) Equity Shares of ₹ 10/- each of Good Value Irrigation Limited ('Target Company' or 'TC') representing 26% of the Voting Capital of the Target Company. The Detailed Public Statement (DPS) with respect to the aforementioned Open Offer was made on November 21, 2022, in Financial Express (English), Mumbai Lakshadweep (Marathi) and Jansatta (Hindi).

Shareholders of the Target Company are requested to kindly note the following:

1. Offer Price: The Offer is being made at a Price of ₹ 0.10/- (Rupees Ten Paisa only) per Equity Share, payable in cash and there has been no revision in the Offer Price.

2. Recommendations of the Committee of Independent Directors: A Committee of Independent Directors of the TC ('IDC') published its recommendation on the offer on January 23, 2023, in Financial Express (English), Mumbai Lakshadweep (Marathi) and Jansatta (Hindi). The IDC is of the opinion that the Offer Price to the Public Shareholders of the Target Company is fair and reasonable and is in line with SEBI (SAST) Regulations, 2011. Public Shareholders may, therefore, independently evaluate the offer and take an informed decision.

3. This Offer is not a competing offer in terms of Regulation 20 of the SEBI Takeover Regulations.

4. The Letter of Offer (LOF) was mailed on January 18, 2023, to all the Public Shareholders of the Target Company, who's e-Mails IDs are registered and physical copies were dispatched on January 18, 2023, to all the Public Shareholders of the Target Company who are holding Physical Equity Shares and non-email registered shareholders as appeared in its Register of Members on January 11, 2023, (Identified Date).

5. Please note that a copy of the LOF (which includes the Form of Acceptance) is also available on the websites of SEBI ([www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in)), the Target Company ([www.gvill.co.in](http://www.gvill.co.in)), the Registrar to the Offer ([www.purvashare.com](http://www.purvashare.com)), the Manager to the Offer ([www.kunvarji.com](http://www.kunvarji.com)) and BSE ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)), from which the Public Shareholders can download/print the same.

6. There are currently no outstanding convertible instruments to be converted into Equity Shares of the Target Company at a future date. There has been no merger/de-merger or spin-off in the Target Company during the past three years.

7. Instructions for Public Shareholders:

A. In case of Equity Shares are held in Physical Form: The Public Shareholders who are holding Physical Equity Shares and intend to participate in the Open Offer shall approach the seller broker. The seller broker should place bids on the Designated Stock Exchange platform with relevant details as mentioned on physical shares certificate(s). The selling broker shall print TRS generated by the exchange bidding system. TRS will contain the details of the order submitted folio no., certificate no., Dist.no., the number of Equity Shares etc. and such Equity Shareholders should note Physical Equity Shares will not be accepted unless the complete set of documents as mentioned on page 22 is submitted. Acceptance of the Physical Equity Shares for the Open Offer shall be subject to verification by the Registrar & Transfer Agent (RTA). On receipt of the confirmation from the RTA, the bid will be accepted otherwise it would be rejected and accordingly the same will be depicted on the Exchange platform.

B. In case of Equity Shares are held in the Dematerialized Form: eligible person(s) may participate in the offer by approaching their respective selling broker and tender shares in the Open Offer as per the procedure mentioned on page 22 of the letter of offer.

C. Procedure for tendering the Shares in case of non-receipt of the Letter of Offer

8. In case of non-receipt of the Letter of Offer, the Public Shareholders holding the Equity Shares may download the same from the websites of SEBI at [www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in), Manager to the Offer at [www.kunvarji.com](http://www.kunvarji.com), the Registrar to the Offer at [www.purvashare.com](http://www.purvashare.com) and BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com). Alternatively, they may participate in the Offer by providing their application in plain paper in writing signed by all Shareholder(s), stating name, address, the number of Equity Shares held, client ID number, DP name, DPID number, Folio No, certificate no., Dist.no., no (in case of physical shares) number of equity shares tendered and other relevant documents and other relevant documents as mentioned on page 23 of the LOF.

9. The Draft Letter of Offer was submitted to SEBI on November 21, 2022, in accordance with Regulation 16(1) of the SEBI (SAST) Regulations, 2011. All observations from SEBI via letter number SEBI/HO/CFD/CFD-RAC-DOR1/P/OW/2022/1501 dated January 03, 2023, which was received on January 09, 2023, have been duly incorporated in the Letter of Offer, according to Regulation 16(4) of the SEBI (SAST) Regulations, 2011.

10. There have been no other material changes in relation to the Offer, since the date of the Public Announcement on November 19, 2022, saves as otherwise disclosed in the DPS and the Letter of Offer.

11. As of date, to the best of the knowledge of the Acquirer, no statutory approvals are required for the Offer except as mentioned in the Letter of Offer.

12. The Open Offer will be implemented through Stock Exchange Mechanism made available by the Stock Exchanges in the form of a Separate Window ('Acquisition Window') as provided under the SEBI (SAST) Regulations, 2011 and SEBI circular CIR/CFD/POLICY/CELL/1/2015 dated April 13, 2015 as amended via SEBI circular CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 09, 2016. The Acquirer has through whom the purchases and settlement of the Open Offer shall be made during the Tendering period. The detailed procedure for tendering of shares is given in para 9 "Procedure for Acceptance and Settlement" of the Letter of Offer.

13. Revised Schedule of Activities:

ACTIVITY	DATE AND DAY (AS MENTIONED IN DLOF)	DATE AND DAY (AS MENTIONED IN LOF)
Public Announcement (PA) Date	19/11/2022 Saturday	19/11/2022 Saturday
Publication of Detailed Public Statement (DPS) in the newspapers	25/11/2022 Friday	25/11/2022 Friday
Filing of the Draft Letter of Offer with SEBI	01/12/2022 Thursday	01/12/2022 Thursday
Last date for Public Announcement of a competing offer	16/12/2022 Friday	16/12/2022 Friday
Identified Date*	25/12/2022 Friday	11/01/2023 Wednesday
Letter of Offer to be dispatched to Shareholders and/or the Offer Size	02/01/2023 Monday	18/01/2023 Wednesday
Last date by which the committee of the Independent Directors of the Target Company shall give its recommendation	05/01/2023 Thursday	23/01/2023 Monday
Last date for upward revision of the Offer Price and/or the Offer Size	06/01/2023 Friday	24/01/2023 Tuesday
Date of publication of offer opening Public Announcement	06/01/2023 Friday	24/01/2023 Tuesday
Date of commencement of Tendering Period (Offer Opening Date)	09/01/2023 Tuesday	25/01/2023 Wednesday
Date of expiry of Tendering Period (Offer Closing Date)	20/01/2023 Friday	08/02/2023 Wednesday
Last date for completion of all requirements including payment of consideration	06/02/2023 Monday	22/02/2023 Wednesday

\*Identified Date is only for the purpose of determining the Equity Shareholders of the Target Company as on such date to whom the Letter of Offer would be sent. It is clarified that all the Shareholders holding Equity Shares of the Target Company (Registered or Unregistered) (except all the Acquirer, Sellers and Promoter and Promoter group of the Target Company) are eligible to participate in this Offer at any time before the closure of this Offer.

The Acquirer accepts full responsibility for the information contained in this advertisement and also for the obligations of the Acquirer as laid down in SEBI (SAST) Regulations 2011. This Advertisement will also be available on SEBI's website at [www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in).

Issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirer

**KUNVARJI FINSTOCK PRIVATE LIMITED**  
 Block B, First Floor, Sidhvi Vinayak Towers, Off S. G. Highway Road, Mouje Makarba, Ahmedabad, Gujarat - 380051  
 SEBI Reg. No.: ME/INM00012564  
 Email ID: niraj.thakkar@kunvarji.com;  
 Website: www.kunvarji.com  
 Contact Person: Mr. Niraj Thakkar / Mr. Ronak Dhruve  
 Tel. No.: 079-66699000

For and on behalf of the Acquirer  
**Mr. Rahul Anandrao Bhargav**

Date: 24/01/2023  
 Place: Punjab

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती शारदा अशोक तुलसियानी, श्री. विद्याल अशोक तुलसियानी व श्री. राहुल अशोक तुलसियानी यांचाकडे स्वामीय श्री. अशोक छुअरल तुलसियानी, यांचे मुंबई येथे २८.०४.२००८ रोजी निघून गेले, यांच्या निघनंतर खालील मालमता/फ्लॉटबाबत संबंधित सोमई, अधिकारी आहेत आणि ते सदर फ्लॉट जागेचे मासूक/संयुक्त मासूक होत.

फ्लॉट क्र.६०३, सी विंग, ६वा मजला, मलबार रोड कोहोली, संत निरंकारी भवनजवळ, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००४७.

माझे अशील हे स्वामीय श्री. अशोक छुअरल तुलसियानी यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत, जे मरणाची पत्नी व दोन मुले आहेत. माझे अशीलना मर्यादित वारसाद्वारे सदर फ्लॉट विक्री व हस्तांतर करण्याची इच्छा आहे. जर कोणत्या व्यक्तीस/कायदेशीर वारसाद्वारांनी सदर मर्यादापत्रक न्याय अस्पताला आणि सदर फ्लॉट जागेचे वारसाद्वारे, मुसक, हस्तांतर, लागू, विक्री, भाडेपट्टा, मालकी हक्क, न्याय, परिक्षा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही न्याय, अधिकार, हक्क, हित, शेअर, लाभा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता